

(5)



ISSN 2395-3748 | UGC APPROVED JOURNAL NO 64191  
RNI REGISTRATION NO MAHMUL/2014/57148

# BULLETIN OF INDIAN SOCIETY AND CULTURE

Volume 5 | Issue 2 | Feb 2018 | ISSN 2395-3748


Vol. 5 | Issue 2 | Feb 2018


भारतीय साहित्य विद्या एवं संस्कृति

SPECIAL ISSUE

समाचार

श. कीरत सिंह | डॉ. शोलके सी. एन.





मराठी साहित्यातील एक आविष्कार : गजल  
प्रा. डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी  
१५८ - १६४

मराठी कवितेतील महानगरीय जाणिवा  
प्रा. डॉ. दादाराव गुंडरे  
१६५ - १७२

✓ १९९० नंतरची समकालीन मराठी कविता  
प्रा. डॉ. तुळशीराम चंद्रसेन उकिरडे  
१७३ - १८२

समकालीन मराठी ग्रामीण कांदबरी : एक चिंतन  
प्रा. डॉ. संग्राम टेकल  
१८३ - १९०

मराठी ग्रामीण साहित्य आणि समकालीन ग्रामीण कांदबरी  
प्रा. माया हरी फुलवरे  
१९१ - २०१

समकालीन आदिवासी साहित्य  
लक्ष्मण गिते  
२०२ - २०६

समकालीन मराठी वाङ्मयातील 'विज्ञान साहित्य' संकल्पना  
प्रा. कल्पना कृष्णाजीराव जाधव  
२०७ - २१६

आदिवासी कवितेचे वैशिष्ट्ये  
प्रा. व्यवहारे एस. टी.  
२१७ - २२४

समकालीन स्त्रीवादी मराठी साहित्य  
प्रा. डॉ. आहिरे भास्कर मुरलीधर  
२२५ - २२९

सुप्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ तिवारी :  
प्रा. क्षीरसागर प्रशांत ब्रुवान  
२३० - २३७

मराठवाड्यातील दुष्काळ आणि समकालीन  
प्रा. डॉ. सोपान माणिकराव सुरवर्से आणि  
२३८ - २४४

समकालीन ग्रामीण साहित्य (कथा-कादंब)  
डॉ. शंकर वाघमारे  
२४५ - २५०

समकालीन साहित्याची तात्विक भूमिका (१)  
डॉ. अशोक घोळवे  
२५१ - २५६

पुरुषसत्ताकृदृष्टिकोनाची सांस्कृतिक परंपरा  
डॉ. सारिका अशोकराव बुरगे  
२५७ - २६८

१९९० नंतरची मराठी कविता  
डॉ. भारत हंडीबाग  
२६९ - २७४



## BULLETIN OF INDIAN SOCIETY AND CULTURE ISSN 2395-3748

Vol 5. Issue 2. Feb 2018. pp. 158 - 164

<http://www.vishwabharati.in>

Paper received: 01 Jan 2017.

Paper accepted: 25 Feb 2017.

© VISHWABHARATI Research Centre

# मराठी साहित्यातील एक आविष्कार : गजल

प्रा. डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी

### प्रास्ताविक :

समाज व साहित्य यांचा मानवी जीवना बरोबरच अविरत चालणारा एक समांतर प्रवाह आहे. प्रारंभीपासूनच साहित्यातून अनेक चळवळी व स्थित्यंतरे होताना दिसत आहेत. सामाजिक समस्यांची उकल त्या त्या परिस्थितीत साहित्यातून होते. गरजानुरूप साहित्यात विविध प्रवाह उदयास आले. ग्रामीण, दलित, ख्रीवादी, आदिवासी, जनवादी, ख्रिस्ती, जैन, मुस्लिम, कामगार, जनवादी व बालसाहित्य, इ. चा उल्लेख करता येईल. मराठी साहित्यात या प्रवाहांनी संपूर्ण सामाजिक जीवनातील झालेले बदलांचे प्रतिबिंब रेखाटले आहेत. या प्रवाहातून मरवत्वाफक्ती जाणीव बळकट झालेली दिसते. १९६० नंतर झालेल्या निर्मिती प्रक्रियेतील या प्रवाहांनी साहित्यविध खन्या अर्थाने संपन्न व समृद्ध झाले. मानवी समाजजीवनाला तात्विक अधिष्ठान निर्माण झाले. अशा साहित्यप्रवाहांना प्रेरित करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान गौतम बुद्ध, राजर्षी शाहू महाराज या महामानवांच्या जीवनकार्य व तत्वज्ञानातून साहित्याला चिरंतन दिशा मिळाली. बहुजन समाज, त्यांचे जीवन जाणीवा व वेदना साहित्यातून चित्रित झाल्या आहेत. कथा, काढंबी,

प्रा. डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी : मराठी विभाग, शि.म. ज्ञानदेव मोहेक महाविद्यालय, कळंब, ता. कळंब, जि. उर्मानाबाद

नाटक, चरित्र व आत्मचरित्रातून साहित्यविष्णु प्रस्तुत शोधनिबंधातून मगजलफया साहित्यातून गृहित धरला आहे. मगजलफया मराठीत या स्त्रीलिंगी अरबी शब्दात सापडते. याचा मधजलफया नाम तयार झालेले आहे. गझल (प्रेमालाप असतो) नाव धारण करणारा शाजातो. माधवराव पटवर्धन यांनी गजल असून ह्या शब्दापासूनच तयार झाला असल्याची ; आला असे पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.

हरीण व गझल ह्यांचा पररंग व असताना जिवाच्या आकांताने वाट फुटेल अडकतात, एवढ्यात पारधी त्याच्या जवळ या मितीने जिवाच्या आकांताने हरीण अम्हणजे गजल. ह्या गंगाधर महांबरे यांनी नोंदवले कोकणतील गजाल या गप्पागोर्झीचा संदर्भ नाट्यात्मकता आणि कांहीतरी जाणवलेले गजल-विविध कोशांतील अर्थ :

- प्रणयगीत किंवा प्रेयरीस उद्देशून वाच्यार्थ असल्याचे महत्व आहे.
- उर्दू व हिंदी भाषेतील शब्दकोशातही मधील एक प्रेमकविता. प्रेमिका सोबत फार्सी वृत्तात लिहिलेले प्रेमगात्र. एक
- माधवराव पटवर्धन (१९२५) : फार्सी वृत्तात लिहिलेले प्रेमगात्र. एक
- गजल : एक उर्दू भाषेचीच देणगी अर आढळणारा (१७ व्या शतकापासून) अगदी प्रारंभीस अमीर खुसरो, माधव गैहान, सुरेश भट, बालकृष्ण आदींनी मोह



## एवं आविष्कार : गजल

### सुभाषराव सूर्यवंशी

वना बरोबरच अविरत चालणारा एक समांतर तून अनेक चळवळी व स्थित्यंतरे होताना कळ त्या त्या परिस्थितीत साहित्यातून होते.

उदयास आले. ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, नुस्लिम, कामगार, जनवादी व बालसाहित्य, त्यात या प्रवाहांनी संपूर्ण सामाजिक जीवनातील त. या प्रवाहातून मस्त्यापनी जाणीव बळकट निर्मिती प्रक्रियेतील या प्रवाहांनी साहित्यविष्ट

मार्ग, समाजजीवनाला तात्विक अधिष्ठान घरित करण्याचे काम डॉ. वाबासाहेब अंबेडकर, बुद्ध, राजर्ब शाहू महाराज या महामानवांच्या ताला चिरंतन दिशा मिळाली. बहुजन समाज, यातून चित्रित झाल्या आहेत. कथा, काढवरी,

गी : मराठी विभाग, शि.म. ज्ञानदेव मोहेक जे. उरमानादाद

नाटक, चरित्र व आत्मचरित्रातून साहित्यविथ व सामाजजीवन अभिव्यक्त झाले आहे. प्रस्तुत शोधनिवंधातून मगजलफया साहित्यप्रकाराविषयीचे चिंतन व परामर्श घेण्याचा हेतू गृहित धरला आहे. मगजलफया मराठीत रुढ अरालेल्या शब्दांचे मूळ मगझिलफया ख्रीलिंगी अरबी शब्दात सापडते. याचा अर्थ प्रेमालाप करणे असून यापासून मगझलफहे नाम तयार झालेले आहे. गजल हा एका विशिष्ट काव्यप्रकाराचे (ज्यात प्रेमालाप असतो) नाव धारण करणारा शब्द उर्दू-हिंदीत गजल रूपात वापरला जातो. माधवराव पटवर्धन यांनी गजल असाच शब्द वापरला. गजल हा शब्द गाथा ह्या शब्दापासूनच तयार झाला असल्याची व्युत्पत्ती गाथासप्तशती या ग्रंथात उल्लेख आला असे पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.

हरीण व गजल ह्यांचा परस्परसंबंध दाखवणारी कल्पना सिराजुल लुगत ह्या फारसी शब्दकोशात अशी कल्पना झापाराई जंगलात हरणाचा पाठलाग करीत असताना जिवाच्या आकांताने वाट फुटेल तिकडे पळणाऱ्या हरणाची शिंगे झाडात अडकतात, एवढ्यात पारधी त्याच्या जवळ येऊन पोहंचतो. आता आपण मरणार या भितीने जिवाच्या आकांताने हरीण आक्रोश करू लागतो. हे आर्त किंकाळी म्हणजे गजल. ह्या गंगाधर महांवरे यांनी नाम साहशांचा विचार करून गजल व कोकणतील गजाल या गपागोर्झीचा संदर्भ त्यांनी दिला आहे. या दोन्ही प्रकारात नाट्यात्मकता आणि कांहीतरी जाणवलेले तीव्रतेने सांगण्याची शब्दकळा

#### गजल-विविध कोशांतील अर्थ :

- प्रणयगीत किंवा प्रेयसीस उद्देशून काढलेले उद्गार, असा गजल शब्दाचा वाच्यार्थ असल्याचे महत्व आहे.
- उर्दू व हिंदी भाषेतील शब्दकोशातही विविध अर्थ सापडतात. उर्दू व फारसी मधील एक प्रेमकविता. प्रेमिका सोबतचा वार्तालाप.
- माधवराव पटवर्धन (१९२५) : फार्सी व मराठीत अनेक कोशात विविधार्थ फार्सी वृत्तात लिहिलेले प्रेमगीत. एक फारसी वृत्तातील यमकी काव्यप्रकार.
- गजल : एक उर्दू भाषेचीच देणगी असून गुणात्मक व संख्यात्मक दृष्टीने विपुल आढळणारा (१७ व्या शतकापासून) साहित्यप्रकार.

अगदी प्रारंभीस अमीर खुसरो, माधवराव पटवर्धन, इबादत बरेलवी, देवीसिंग शेहन, सुरेश भट, बालकृष्ण आदींनी मोठ्याप्रमाणात गजल लेखन केल्या व मराठी

साहित्य समृद्ध केले. कांही प्रसंगी रुढ संकेत अर्थने प्रार्थनेसाठी ही गळल लेखन करून सौंदर्य प्रणय व भक्ती याकरीताही गळलेला प्राधान्य दिले गेले आहे. मंदिर (प्रेम-भक्ती), साकी (गुरु), प्रेयसी (अगम्य परमेश्वर) अशा शब्दांचा प्रयोग होतो.

लाभले आम्हांस भाष्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य... ऐकतो मराठी

धर्म-पंथ-जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय... मानतो मराठी

असा हा गजलेचा आविष्कार मराठी साहित्यामध्ये भाषा व साहित्य समृद्ध करण्यासाठी सक्षम आहे.

#### गजल : तंत्रशुद्ध काव्यप्रकार :

अंतर्गत व बहिर्गत अशा दोन्ही दृष्टीकोनातून गळलेचे वेगळेपण दिसून येते. आशय व अभिव्यक्तीच्या बाबतीत स्वतंत्र काव्यप्रकार ठरतो. कोणत्याही साहित्य प्रकारावर तत्कालीन भाषा-समाज व संस्कृतीचा प्रभाव दिसतो. मराठी, हिंदी, उर्दू गुजराती अशा विविध भाषांमध्ये हा काव्यप्रकार पहावयास मिळतो. या संदर्भात प्रा. गो. म. कुलकर्णी म्हणतात, झकाव्याचा आस्वाद घेताना तंत्रप्रकाराचा अभ्यास रसिकाने केलेला असला पाहिजे, विशिष्ट तंत्र रचना कौशल्याचा आनंद उपभोगता येणार नाही. सान्याच काव्यप्रकारांचे मूल्यमापन एकाच दंडकाने केल्यास त्यातील सूक्ष्म भेद व तदनुषंगिक सौंदर्य यांना रसिक पारखा होईल.

गळलेच्या तंत्रात प्रामुख्याने वृत्त, द्विपदी, त्यांची संख्या, त्यांची गुंफण, त्यांचे आस्तित्व पहिली द्विपदी-मतला, शेवटची द्विपदी-मक्ता वैरे एक यमकी रचनेला काफीया अंत्य यमक-रदीफ यांच्या विशिष्टत्वाला अत्यंत महत्व आहे. खटकेबाजपणा, चटकदारपणा, तालबद्धता, गेयता, गती, लय, आटोपशीरपणा याला रचनेत महत्व आहे.

गळलेचा प्राथमिक घटक द्विपदी, द्विपदीला शेर म्हणतात, तो दोन ओळी किंवा चरणांचा असतो. ओळीला अल मिसरा म्हणतात. त्यात प्रस्तावना, दुसरी ओळ सानी मिसरी प्रभावी उत्कट शेवट (त्यात सत्याचा स्फोट) केलेला असतो. एक अनुभव भावना, विचार, कल्पना एकाच द्विपदीतून कौशल्यपूर्णरितीने मांडला जातो. काव्यात्मक रचना दोन-दोन ओळीच्या असून दुसऱ्या ओळीत परमोत्कट बिंदू

(क्लायमॅक्स) गाठलेला असतो. प्रत वाक्यप्रचार तसेच शब्दचमत्कृती, भा. जेंव्हा लढाईचा खरा डंका झडाय आपापल्या तंबूमध्ये जो तो दडार माझा अखेरीचा आता घेऊ असा हातातला पेला पुन्हा खाली पडाय ह्या पांगळ्या पायांसवे मी चालले बेभान आयुष्या! अता अडाल मला गाव माझे दिसू लागले,

लुळे पाय माझे रुसू लागले. - सु-

निसर्गाच्या अवकृपेमुळे ख्या अथवा बांधवांची अवस्था दैयनीय झाली आहे. त्य सुखाचे मळे फुलवण्यासाठी याद्वारे प्राप्त आपल्या रचनेतून -

जिथे घाम बिंदू बळीचा गळे

तिथे तीर्थ, माझी तिथे देवळे

याच अनुषंगाने श्री गिरीष खारकर जीवनमानावर प्रकाश टाकतात, त्यांची ही मन सुन्न होते.

अवकानी पावसानं आलं डोलांचंती पान कसा गाऊ सांग आता निव्या आभाय कापसाच्या चुकाच्यानं देले झकोले झक कसा लपाछपीचा रे खेळ चाले मनमार्न तिचा फाटका पदर, तिची उघडीचं मांड अशी कशी माय माही राब-राबे रानोरान

ी रुढ संकेत अर्थाने प्रार्थनेसाठी ही गळल लेखन करीताही गळलेला प्राधान्य दिले गेले आहे. मदिरा यसी (अगम्य परमेश्वर) अशा शब्दांचा प्रयोग होतो.  
 तो मराठी  
 गे मराठी  
 ै मराठी  
 तो मराठी  
 गर ठी साहित्यामध्ये भाषा व साहित्य समृद्ध

शेन्ही दृष्टीकोनातून गळलेचे वेगळेपण दिसून येते. पित स्वतंत्र काव्यप्रकार ठरतो. कोणत्याही साहित्य इज व संस्कृतीचा प्रभाव दिसतो. मराठी, हिंदी, उर्दू हा काव्यप्रकार पहावयास मिळतो. या संदर्भात प्रा. काव्याचा आस्वाद घेताना तंत्रप्रकाराचा अभ्यास, विशिष्ट तंत्र रचना कौशल्याचा आनंद उपभोगता आंचे मूल्यमापन एकाच दंडकाने केल्यास त्यातील यांना रसिक पारखा होईल.

१ वृत्त, द्विपदी, त्यांची संख्या, त्यांची गुंफण, त्यांवे १, शेवटची द्विपदी-मक्ता वर्गे एक यमकी रचनेला या विशिष्टत्वाला अत्यंत महत्व आहे. खटकेबाजपणा, ता, लय, आटोपशीरपणा याला रचनेत महत्व

द्वेषपदी, द्विपदीला शेर म्हणतात, तो दोन ओळी किंवा न मिसरा म्हणतात. त्यात प्रस्तावना, दुसरी ओळ वट (त्यात सत्याचा स्फोट) केलेला असतो. एक १ एकाच द्विपदीतून कौशल्यपूर्णरितीने मांडला जातो. ओळीच्या असून दुसऱ्या ओळीत परमोत्कट दिले

(वलायमँवर) गाठलेला असतो. प्रतीमा, प्रतीक, संकेत, दृष्टांत, रूपके, म्हणी, वाक्यप्रचार तसेच शब्दचमत्कृती, भावचमत्कृतीला प्राधान्य दिलेले असते.

जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला  
 आपापल्या तंबूमध्ये जो तो दडाया लागला  
 माझा अखेरीचा आता घेऊ असा हा घोट मी ?  
 हातातला पेला पुन्हा खाली पडाया लागला,  
 ह्या पांगळ्या पायांसवे मी चाललो होतो जरी  
 बेभान आयुष्या ! अता रस्ता अडाया लागला.

मला गाव माझे दिसू लागले,  
 लुळे पाय माझे रसू लागले. – सुरेश भट

निसर्गाच्या अवकृपेमुळे खन्या अर्थाने शेतकरी नागवल्या जात आहे. शेतकरी बांधवांची अवस्था दैयनीय झाली आहे. त्यांची कळकळ आणि शेवटी त्याचा आयुष्यात सुखाचे मळे फुलवण्यासाठी याद्वारे प्रार्थना केली आहे. श्री सचिन क्षीरसागरने आपल्या रचनेतून –

जिथे घाम बिंदू बळीचा गळे

तिथे तीर्थ, माझी तिथे देवळे

याच अनुषंगाने श्री गिरीष खारकर आपल्या वन्हाडी भाषेतून शेतकऱ्यांच्या जीवनमानावर प्रकाश टाकतात, त्यांची ही गजल अंतःकरणातून गळा दाढून येण्यास, मन सुन्न होते.

अवकानी पावसानं आलं डोलामंदी पानी

कसा गाऊ सांग आता निळ्या आभायाची गानी

कापसाच्या चुकान्यानं देले झकोले झकोले

कसा लपाछपीचा रे खेळ चाले मनमानी

तिचा फाटका पदर, तिची उघडीच मांडी

अशी कशी माय माही राब-राबे रानोरानी

आपला देश कृषीप्रधान, संस्कृतीप्रिय मात्र तरीही अन्नदात्याच्या वावतीत सातत्याने त्यांची विडंवना होताना दिसते. निरगर्चा लहरीपणा तर कायमचा आहे. तो साथ देण्याएवजी रडवतानाच दिसतो. याविषयी इलाही जमादार एकेठिकाणी नमूद करतात.

राहिला नाही भरवसा पावसाचा  
आसवांवरती पिकांची भिस्त आहे  
याच अनुषंगाने गझलकार किशोर वळी म्हणतो -  
एक हिरवे स्वप्न या मातीत त्याने पेरले  
पेटली त्याची चिता अन् ते जळाले शेवटी...  
याच अनुषंगाने सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर आपल्या गझलेमधून आईची ममता व माझी मुलगी या दोन विषयावर अप्रतिम गझल करतात.  
सोडूनी मला गेली माझी कधीच आई  
परी मला थोपटते अजूनही अंगाई  
तसेच आईविषयीचे मोठेपण आपल्या मोजक्या रचनांमधून साकारतात -  
जागोजागी भेटत असते माझी मुलगी  
कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी  
मला मिळाले किती चांगले आई-बाबा  
मैत्रिनींना सांगत असते माझी मुलगी  
कर्जाचा हा डोंगर थोडा हलवण्यासाठी  
मुलासारखे रावत असते माझी मुलगी  
आठवते मज माझी आई अशीच होती  
जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी  
अशाच गझलेच्या रचनांमधून एके ठिकाणी गझलकार ए. के. शेख प्रेमाविष्कार अचूकपणे रेखाटतात.  
वळते वघते नुसते हसते आश्चर्यच ना!

जाता जाता येते म्हणते आश्चर्यच रागावून पत्राचे माझ्या... करते कपट्यांना हृदयाशी धरते आणीत पत्रे लिहील्यावरती : माझी पत्रे मज पाठवते आश्चर्यच काय लिहू अन् काय तरी ऐदे अशुंनी ती मजकूर पुसते आश्चर्यच भारतीय शेती-शेतकरी द त्याच अत्यंत मार्मांकपणे ती समाजजीवन संग्रह अधिकाधिक प्रमाणात पहावत मला पाहणारे किती हे खरे, वघा काळजाला किती हे चरे, प्रदीप कुलकर्णी, कधी मी असा अन् कधी मी त कळेना मलाही असा मी कसा ? तुषार शिंदे (राधानगरी, जि. द आजचे स्वार्थी लक्षण आपल्या ममता बदलत्या प्रवृत्तीची नोंद घेतली आहे. माणसांना जोडणारी माणसे गेले माणसांना जाणणारी माणसे गेले मांडला वाजार येथे भावनांचा अनुदुःख आतील वाचणारी माणसे गेले एकमेकांची घरे का जाळती ही मीव जीव जीवा लावणारी माणसे गेले जखम होता या शरीरा रक्त लाल

संस्कृतीप्रिय मात्र तरीही अन्नदात्याच्या बाबतीत  
ना दिसते. निसर्गाचा लहरीपणा तर कायमचा आहे.  
च दिसतो. याविषयी इलाही जमादार एकेठिकाणी

पाचा  
त आहे

किशोर बळी म्हणतो -

त लांडे पेरले  
ते जळाले शेवटी...

गझलकार प्रदीप निफाडकर आपल्या गझलेमधून  
या दोन विषयावर अप्रतिम गझल करतात.

कथीच आई

ही अंगाई

एण आपल्या मोजक्या रचनांमधून साकारतात -

राझी मुलगी

ते माझी मुलगी

झे आई-बाबा

राझी मुलगी

हलवण्यासाठी

माझी लगी

अशीच होती

माझी मुलगी

मधून एके ठिकाणी गझलकार ए. के. शेख प्रेमादिष्कार

ते आश्चर्यच ना!

जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना!

रागावून पत्राचे माझ्या... करते तुकडे

कपट्यांना हृदयाशी धरते आश्चर्यच ना!

अगणीत पत्रे लिहीत्यावरती उत्तर आले

माझी पत्रे मज पाठवते आश्चर्यच ना!

काय लिहू अन् काय नको ऐके लिहीताना

अश्रुंनी ती मजकूर पुसते आश्चर्यच ना!

भारतीय शेती-शेतकरी व त्याची जळजळीत अवस्था गजल या साहित्यप्रकारातून  
अत्यंत मार्मार्कपणे ती समाजजीवनाचा आरसा ठरते. भूजंगप्रयात छंदातील गजलांचा  
संग्रह अधिकाधिक प्रमाणात पहावयास मिळतात. एकेठिकाणी अरूण सोनवणे

मला पाहणारे किती हे खरे,

बघा काळजाला किती हे चरे.

प्रदीप कुलकर्णी,

कधी मी असा अन् कधी मी तसा

कळेना मलाही असा मी कसा ?

तुषार शिंदे (राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील नवोदित गजलकार माणसाचे  
आजचे स्वार्थी लक्षण आपल्या माणसे गेली कुठे? फया रदीफ रचनेतून त्यांनी  
बदलत्या प्रवृत्तीची नोंद घेतली आहे.

माणसांना जोडणारी माणसे गेली कुठे

माणसांना जाणणारी माणसे गेली कुठे

मांडला बाजार येथे भावनांचा अन् मनाचा

दुःख आतील वाचणारी माणसे गेली कुठे

एकमेकांची घरे का जाळती ही माकडे

जीव जीवा लावणारी माणसे गेली कुठे

जखम होता या शरीरा रक्त लालच वाहते

मजात एकचफमानणारी माणसे गेली कुठे ?  
या आशयघन रचनेतून मानवी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

### सारांश :

गझल लिहीताना भाषेवर प्रभुत्व असने अनिवार्य असते. शुद्धलेखनाचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. कोणत्याही शब्दांची मोडतोड न करता एखादा विषय नाजूकपणे हाताळावा, समग्र वर्णन करावा तेही थोडक्यात असे गझलेत अपेक्षित असते. भावतरंग, आशयाला महत्व आहे. प्रणय, प्रेम याचरोबरच आज नैतिक, धार्मिक विषयांवर गझल लिहीली जात आहे. कमीत कमी शब्दात, प्रतिमांचा वापर, विरोधाभास व दृष्टांत यांना गझलेत प्राधान्य असते. कृत्रिमता, निर्जीवता यांना थारा नाही. गझल ही काळजाची भाषा, या हृदयीची त्या हृदयी असा समतोल प्रवास जगातील कोणताही सुहद्य विषय गझलेत येऊ शकतो. गझल काळजाच्या सिंहासनावर आरूढ झालेली ती सप्राज्ञी असते. थोडक्यात कविता भावनांचा आविष्कार तर गझल म्हणजे कवितांमधील अर्थ. ती कवितेची कविता. आज मराठीत अनेक गझलकार अप्रतिम अनेक विषयांवर गझल लेखन करत आहेत. भिमराव पांचाळ, गिरीश खारकर, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, सचिन क्षिरसागर, शेखर गिरी अशा अनेक नवगझलकारांचाही उल्लेख येथे करता येईल. गझल साहित्य दिवसेंदिवस समृद्ध होत आहे.



BULLETIN OF  
ISSN 2395-3748

Vol 5. Issue 2. Feb

<http://www.vishwabharabulletin.com>

Paper received: 01 Jan 2018

Paper accepted: 25 Feb 2018

© VISHWABHARA

### मराठी कविता

महानगर ही संकल्पना म्हणून कारण बदलत्या सामाजिक, साहित्य करते. कालानुरूप प्रकाराचे स्थान विशेष आहे. समकालीन मराठी कवितेला आहे. अलीकडच्या काळात अनेक सुखसुविधा उपलब्ध महानगरीय जाणीव ही शहरी आहे. जागतिकीकरणाच्या पांजीजन जाणिवा मोठा नाणा माणसाच्या जगण्याचे संदर्भ बनाही. कमालीचे आत्मकेंद्री प्रसारमाध्यमांचे वाढते प्रस्थ यामुळे महानगरीय जाणिवांचे स्वरूप न

प्रा. डॉ. दादाराव गुंडरे : मराठी कलंब, ता. कलंब, जि. उर्मान